

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८.

मा. क्रिडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक - २०

सभावृत्तांत

दिनांक - ०६/०३/२०१३

वेळ - दुपारी ४.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रिडा समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ०६/०३/२०१३ रोजी दुपारी ४.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती मधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा. सदस्य उपस्थित होते.

- १) मा. थोरात वनिता एकनाथ - सभापती
- २) मा. बोकड रामदास गेणभाऊ
- ३) मा. जयश्री गावडे
- ४) मा. अप्पा ऊर्फ संपत जानोबा पवार

याशिवाय मा.माछरे - विशेष अधिकारी, मा.चाकणकर - प्र.नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीप्रमाणे खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजात दाखल करून घेणेत आला :-

विषय क्र.१) प्रभाग क्र.९ संभाजीनगर प्रभागातील मैदान देखभालीकामी देणेबाबत मा.रामदास बोकड, मा.संपत पवार यांचा प्रस्ताव.

विषय क्र.२) क्रिडा समिती, क्रिडा अधिकारी, पर्यवेक्षक यांचे अभ्यास दौ-याबाबत - मा.संपत पवार, मा.रामदास बोकड यांचा प्रस्ताव.

अ) दिनांक ०६/०२/२०१३, १३/०२/२०१३ व २१/०२/२०१३ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र. १८) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ब) दिनांक २०/०२/२०१३ व २१/०२/२०१३ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र. १९) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक - ५१

विषय क्रमांक - १

दिनांक - ०६/०३/२०१३

सुचक : मा.रामदास बोकड

अनुमोदक : मा. संपत पवार

संदर्भ : मा.रामदास बोकड, मा.संपत पवार यांचा प्रस्ताव -

प्रभाग क्र.९ संभाजीनगर प्रभागातील महात्मा फुलेनगर येथील साई स्वामी विवेकानंद मैदान श्रीमंत जगदगुरु साईबाबा प्रतिष्ठान, संभाजीनगर या संस्थेस देखभाल कामी महानगरपालिकेच्या अटी शर्तीनुसार वीस वर्ष मुदतीसाठी चालविणेस देणेबाबत मा.स्थायी

समितीकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ५२

विषय क्रमांक - २

दिनांक - ०६/०३/२०१३

सुचक : मा.संपत पवार

अनुमोदक : मा.रामदास बोकड

संदर्भ : मा.संपत पवार, मा.रामदास बोकड यांचा प्रस्ताव -

राष्ट्रकुल क्रीडा मैदाने - दिल्ली व भारतीय प्रशिक्षण केंद्र (साई) पतीयाळा पंजाब येथे विद्यमान क्रीडा समिती, क्रीडा अधिकारी, विशेष अधिकारी आणि क्रीडा पर्यवेक्षक यांना कामगार कल्याण विभागा मार्फत सदरचा अभ्यास दौरा आयोजित करणेबाबत मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(थोरात वनिता एकनाथ)

सभापती

क्रिडा समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/ २५१ /२०१३

दिनांक : ०६/०३/२०१३


प्र. सगरसचिव
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी- ४११ ०१८

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.